

राज्य वस्त्रोद्योग धोरण २०११-१७ अंतर्गत
स्व-अर्थसहाय्यीत वस्त्रोद्योग प्रकल्पांना
भांडवली अनुदान देण्याबाबत .

महाराष्ट्र शासन
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग
शासन निर्णय क्रमांक: धोरण २०१५/प्र.क्र. १५१/टेक्स-५,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२,
तारीख: २ डिसेंबर, २०१५

वाचा -

- १) शासन निर्णय क्रमांक: २०११/प्र.क्र.३३५/टेक्स-२ दि. २ जानेवारी, २०१२
- २) शासन निर्णय क्रमांक: २०१२/प्र.क्र.१/टेक्स-२ दि.१ मार्च, २०१२,
- ३) शासन निर्णय क्रमांक: २०१२/प्र.क्र.२/टेक्स-२ दि.१ मार्च, २०१२,

प्रस्तावना -

महाराष्ट्र राज्याचे नवीन वस्त्रोद्योग धोरण संदर्भ क्र.१ येथिल शासन निर्णयान्वये जाहिर करण्यात आले आहे. सदर धोरणांतर्गत संदर्भ क्र.२ येथिल शासन निर्णयान्वये दीर्घ मुदती कर्जाशी निगडीत व्याज सवलत योजना व संदर्भ क्र.३ येथिल शासन निर्णयान्वये विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील नवीन व विस्तारीकरणाच्या वस्त्रोद्योग घटकांच्या प्रकल्पांना १०% भांडवली सवलत या योजना राज्यात सुरु करण्यात आल्या आहेत.सद्यस्थितीत वस्त्रोद्योग धोरणांतर्गत राज्यातील वस्त्रोद्योग प्रकल्पांना जे व्याज व भांडवली अनुदान दिले जाते ते वस्त्रोद्योग घटकांना वित्तीय संस्थांनी मंजूर केलेल्या दीर्घ मुदती कर्जाशी निगडीत (Credit linked) आहे. म्हणजेच वस्त्रोद्योग प्रकल्पांना वित्तीय संस्थांनी दीर्घ मुदती कर्ज मंजूर केले असेल तरच ते सध्याच्या वस्त्रोद्योग धोरणांतर्गत अर्थसहाय्यासाठी पात्र ठरू शकतात. जे वस्त्रोद्योग घटक स्व-निधीतून (Self-financed) प्रकल्प उभारतात असे वस्त्रोद्योग घटक अर्थसहाय्यासाठी पात्र ठरत नाहीत. त्यामुळे जे वस्त्रोद्योग प्रकल्प स्व-निधीतून उभारले जातील अशाही वस्त्रोद्योग प्रकल्पांना राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणांतर्गत सवलती देण्याची देण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

शासन निर्णय-

प्रस्तावनेतील माहिती विचारात घेता राज्य वस्त्रोद्योग धोरणांतर्गत स्व-अर्थसहाय्यीत वस्त्रोद्योग प्रकल्पांना अर्थसहाय्य देण्यास याद्वारे शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

२. राज्य वस्त्रोद्योग धोरणांतर्गत स्व-अर्थसहाय्यीत प्रकल्पांना खालीलप्रमाणे भांडवली अनुदान अनुज्ञेय राहिल.

अ.क्र.	वस्त्रोद्योग घटक	प्रस्तावीत भांडवली अनुदानाचा दर
१	सुतगिरणी, गारमेंटींग, जिनिंग-प्रेसिंग व प्रोसेसिंग	पात्र रकमेच्या ३५%
२	टेक्निकल टेक्सटाईल्स, कंपोजिट युनिट	पात्र रकमेच्या ३०%
३	अन्य वस्त्रोद्योग घटक	पात्र रकमेच्या २५%

३. विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र या कापूस उत्पादक क्षेत्रातील स्व-अर्थसहाय्यीत वस्त्रोद्योग प्रकल्पांना वरिल भांडवली अर्थसहाय्या व्यतिरिक्त १० टक्के अतिरिक्त भांडवली अनुदान अनुज्ञेय राहिल.

४. स्व-अर्थसहाय्यीत वस्त्रोद्योग प्रकल्पांना भांडवली अनुदान अदा करण्याची कार्यपद्धती खालीलप्रमाणे राहिल.

१) पात्र स्व-अर्थसहाय्यीत प्रकल्प - याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकानंतर वस्त्रोद्योग प्रकल्पाची यंत्रसामुग्री खरेदी करण्याचे आदेश दिलेले व त्यानंतर प्रत्यक्ष उत्पादनाखाली आलेले स्व-अर्थसहाय्यीत वस्त्रोद्योग प्रकल्प सवलतीस पात्र असतील.

२) स्व-अर्थसहाय्यीत प्रकल्पाचे मुल्यांकन- स्व-अर्थसहाय्यीत प्रकल्पांचे अर्थसहाय्याकरिता मुल्यांकन SICOM तसेच राष्ट्रीयकृत बँकांमार्फत करण्यात येईल.त्यासाठी संबंधित प्रकल्प SICOM अथवा राष्ट्रीयकृत बँकेकडे प्रस्ताव दाखल करेल.

३) स्व-अर्थसहाय्यीत वस्त्रोद्योग प्रकल्पांना शासन निर्णय क्र.धोरण-२०१२/प्र.क्र.२५७/टेक्स-२,दि. २१/२/२०१४ च्या शासन निर्णयान्वये स्थापन करण्यात आलेल्या सचिव/प्रधान सचिव/अपर मुख्य सचिव(वस्त्रोद्योग) यांच्या अध्यक्षतेखालील समिती अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत निर्णय घेईल.

४) प्रकल्प मंजूरीकरिता तांत्रिक निकष- स्व-अर्थसहाय्यीत वस्त्रोद्योग प्रकल्पांकरिता तांत्रिक निकष केंद्र शासन पुरस्कृत TUFSS च्या निकषांप्रमाणे असतील.तांत्रिक निकषांची तपासणी SICOM अथवा राष्ट्रीयकृत बँकांकडून करण्यात येईल.

५) अनुज्ञेय भांडवली अनुदान- स्व-अर्थसहाय्यीत प्रकल्पांना भांडवली अनुदान TUFSS च्या निकषांनुसार SICOM अथवा राष्ट्रीयकृत बँकांनी निश्चित केलेल्या पात्र रकमेवर अनुज्ञेय राहिल.

५. अनुदान देण्याची कार्यपद्धती -

५.१) विदर्भ,मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र या कापूस उत्पादक क्षेत्रातील स्व-अर्थसहाय्यीत वस्त्रोद्योग प्रकल्पांना द्यावयाचे भांडवली अनुदान खालीलप्रमाणे देण्यात यावे

अ) १ ला हप्ता - प्रकल्प पूर्ण होऊन तो उत्पादनाखाली आल्यानंतर एकूण देय अनुदानाच्या १५ टक्के

ब) प्रकल्प पुढे चालू आहे असे संचालक-वस्त्रोद्योग यांनी दरवर्षी प्रमाणित केल्यानंतर उर्वरित अनुदान पुढील ६ समान हप्त्यात.

५.२) विदर्भ,मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र या कापूस उत्पादक क्षेत्राबाहेरील स्व-अर्थसहाय्यीत वस्त्रोद्योग प्रकल्पांना द्यावयाचे भांडवली अनुदान खालीलप्रमाणे ७ समान हप्त्यात देण्यात येईल.

अ) प्रकल्प पूर्ण होऊन तो उत्पादनाखाली आल्यानंतर १ ला हप्ता

ब) प्रकल्प पुढे चालू आहे असे संचालक-वस्त्रोद्योग यांनी दरवर्षी प्रमाणित केल्यानंतर उर्वरित अनुदान पुढील ६ हप्त्यात देण्यात येईल.

६. सदर योजनेसाठी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यासाठी महालेखापाल व शासनाच्या मान्यतेने नवीन लेखाशिर्ष उघडण्यात येईल.

७. स्व- अर्थसहाय्यीत वस्त्रोद्योग प्रकल्पांनी राज्य वस्त्रोद्योग धोरण २०११-१७ अंतर्गत भांडवली अर्थसहाय्यासाठी सादर करावयाच्या प्रस्तावासंदर्भात सविस्तर मार्गदर्शक सुचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येत आहेत.

८. सदर शासन निर्णय नियोजन विभागाच्या सहमतीने व वित्त विभागाच्या अनोपचारीक संदर्भ क्र.३२९/१५/व्यय-३, दि.२४/७/२०१५ अन्वये प्राप्त झालेल्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे.

९. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक २०१५१२०२१२०८१६८६०२ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने सांक्षातिक करण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.

दा.अ.कुलकर्णी
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
- २) मा. मंत्री (सर्व)
- ३) मा. राज्यमंत्री (सर्व)
- ४) विधानसभा/विधानपरिषद सदस्य (सर्व)(ई-मेलद्वारे)
- ५) मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य,
- ६) अपर मुख्य सचिव, (वित्त)
- ७) अपर मुख्य सचिव (नियोजन)
- ८) अपर मुख्य सचिव (वस्त्रोद्योग), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग,
- ९) सर्व प्रधान सचिव / सचिव, मंत्रालय, मुंबई.
- १०) संचालक, वस्त्रोद्योग, वस्त्रोद्योग संचालनालय, नागपूर.
- ११) समितीचे सदस्य सचिव व सर्व सदस्य.
- १२) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
- १३) वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
- १४) महालेखापाल, (लेखा व लेखा अनुज्ञेयता/लेखा परिक्षा) महाराष्ट्र राज्य १ /२, मुंबई,
नागपूर
- १५) निवड नस्ती (टेक्स-५)